## **SVA India Limited**

CIN: L51909MH1981PLC281775

Reg Off: 162-C Mittal Towers, Nariman Point, Mumbai - 400 021

Website: www.svaindia.com Email: info@svaindia.com, Tel: 91-22-22886789/98 Fax: 91-22-22886855

Date: 09.01.2023

To,

The Manager,
Corporate Relationship Department,
Bombay Stock Exchange Limited
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Re: <u>BSE Code: 531885</u>

Sub: Publication of Board Meeting Notice for Unaudited Financial Results for the Quarter ended

and Nine Months ended 31-12-2022

Dear Sir / Madam,

We have published the Board meeting Notice of unaudited Financial Results of the Company for the Quarter ended & Nine Months ended 31-12-2022 in Financial Express (English Newspaper) and Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper). Please find enclosed herewith a copy of paper cutting of the same.

Please take the same on your records.

Thanking you,

For SVA India Limited

Vinod Gupta

**CFO** 

# स्वयंघोषित पुढाऱ्यांकडून राजकीय द्धेषातून खोटे आरोप - इद्रजित खेमनर

अहमदनगर, दि.७ : संगमनेर तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो.साकुर व पठार भागामध्ये आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे जनतेची कामे करतो. हे काही लोकांना पहावत नसून निवडणुकीत आलेले अपयश म्हणून फक्त राजकीय द्वेषातून या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांनी खोटेनाटे आरोप केले असून राजकीय दबाव टाकून खोट्या केसेस नोंदविल्या आहेत.अशा राजकीय दबावाला सुज्ञ साकूरकर घाबरणार नसून या विकृत राजकारणाचे पठार भागातील जनता पूर्णपणे निषेध करत असल्याची टीका ही थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेम नर यांनी केली आहे इंद्रजीत खेमनर यांनी दिलेल्या प्रसिद्धी

सोलापूर जिल्ह्यात

केवळ म्हैस प्रजातीच्या

प्राण्यांचे बाजार

बंधनकारक

जिल्ह्यामध्ये

महस्रुली

८ सप्टेंबर २०२२ चे येणार नाही. तसेच पूणे,

आदेशान्वये लागू केलेले औरंगाबाद, नागपूर या म

निर्बंध अंशतः शिथिल हसुली विभागातून केवळ

करण्यात आले असून. संक्रमित नसलेल्या आणि

जिल्ह्यात केवळ म्हैस लसीकरण केलेल्या गुरांची

प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार सोलापूर जिल्ह्यामध्ये ने

प्राण्यांचे (गाय, बैल व यात्रेनिमित्त किंवा विशिष्ट

करण्यास

देण्याची

आदेश

मिलिंद

खरेदी

जिल्ह्यामध्ये गोवंशीय येत

सक्षम

हाराष्ट्र शासन अधिसूचना

२१ नोव्हेंबर २०२२ नुसार

अमरावती व नाशिक

धून सोलापूर जिल्ह्यात

गुरांची ने आण करता

आण व वाहतूक परवानगी

देण्यात येत आहे. तसेच

आरोग्य प्रमाणपत्र व

अधिनियम २००१ मधील

वाहतूक नियमांचे पालन

करून परवानगी देण्यात

परिस्थितीमध्ये प्राण्यांचे

प्रदर्शन भरविण्यास किंवा

बैलगाडा शर्यत आयोजन

परवानगी देण्याचे अधिकार

राखून ठेवण्यात आले

असून लम्पी चर्मरोगाचा

त्या भागातील प्रादुर्भाव

व लागण असल्याचे

प्रमाण विचारात घेऊन

परिस्थितीनिहाय परवानगी

करण्यात येईल, असे

आदेशही जिल्हाधिकारी

मिलिंद शंभरकर यांनी

आहे.जिल्ह्यामध्ये

कोणतीही

कार्यवाही

प्राधिकाऱ्याचे

राज्यातील

विभागातील

जिल्ह्याम

सोलापूर, दि.७ :

प्रादुर्भाव

अधिसूचनेनुसार

महाराष्ट्र राज्यात लम्पी

गुरांचे बाजार बंद करण्यात

आलेले होते. जिल्ह्यामध्ये

गोवंशीय पशुधनास लम्पी

चर्मरोगाचे प्रतिबंधात्मक

लसीकरण पुर्ण झाल्याने

भरविणे व बाजारात खरेदी

विक्रीचे व्यवहार अटी व

शर्तीच्या अधिन राहुन

शंभरकर यांनी निर्गमित

वासरे ) बाजार भरविण्यास

परवानगी देण्यात आलेली

नाही. म्हैस प्रजातीच्या

प्राण्यांचे बाजार भरविणे

विक्रीचे व्यवहार करण्यास

परवानगी देण्यात येत

असून वाहतूक अधिनियम

२००१ मधील प्राण्यांची

वाहतूक नियमांचे पालन

करून तसेच, जनावरांचा

आरोग्य दाखला सोबत

असणे बंधनकारक राहील.

संबंधित ठिकाणी बाजाराम

ध्ये जंतुनाशक फवारणी

करणे बाजार समितीस दिले आहेत.

बाजारात

सूरु करण्याचे

जिल्हाधिकारी

केले आहेत.

चर्मरोगाचा

पत्रकात म्हटले आहे की, २९ डिसेंबर रोजी स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता सुनील इघे याने जोगे पठार येथे राहणाऱ्या ठाकर समाजातील वस्तीवर जाऊन काही मुली व म हिला यांचे चुकीचे फोटो काढले व व्हिडिओ बनवला.याबाबत गावातही अत्यंत असभ्य भाषेत गावकऱ्यांशी वर्तन केले.रफिक चौगुले हे शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार त्यांच्यावरही इघेचा राग आहे.विशेष म्हणजे जोगे पठार येथील वस्ती करता सामाजिक कार्यकर्ते रिकक सिकंदर चौगुले यांनी आपल्या शेततळ्यातून सहा वर्षापासून पाणी दिले आहे.याचबरोबर या गावासाठी एक गुंठा जागाही विहिरीसाठी दिली आहे.याबद्दल सर्व जोगे पठार व ग्रामस्थ

यांचे रिकक चौगुले यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत.मात्र निवडणुकीत आलेल्या अपयशातून इघे याने राजकीय प्रसिद्धीसाठी ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक व सरपंच,शंकर पाटील खेमनर,इंद्रजीत खेमनर व चौगुले याच्यावर खोटे व बिन बुडाचे आरोप केले. याप्रसंगी इघे

याच्याविरुद्ध या भागात राहणाऱ्या समाजानेही आवाज उठवला.इघे तुझा येथे काही संबंध नाही. तू खोटी माहिती देऊ नको. बोगस तक्रारी करू नको. विनाकारण बदनामी करू नको.असे या ग्रामरःथांनी त्याला सांगितले.यावेळी जनता आपल्याबरोबर नाही हे पाह्न त्याने गोंधळ घालण्याचा प्रकार केला. याचबरोबर अत्यंत असभ्य भाषेत त्यांनी उपस्थित असलेल्या

पदाधिकाऱ्यांशी अरेरावी केली.जनतेचा पाठिंबा नाही याचा मनात राग ठेवून आपल्याला राजकीय पाठबळ मिळावे या कारणाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चुकीची माहिती दिली.यावेळी शंकर पा.खेमनर,इंद्रजीत खेमनर, रफिक चौगुले,ग्रामसेवक व इतर २० ते २५ जणांचे खोट्या तक्रारी मध्ये नावे नोंदवले.या मध्ये या लोकांचा अक्षरशा काहीही संबंध नव्हता.फक्त स्वतः ची प्रसिद्धी व्हावी व आपल्याला विरोधकांची पाठबळ मिळावी या उद्धेशाने त्यांनी हा उद्योग केला आहे.हे राजकीय षडयंत्रातून झाले आहे.मात्र अशा दबावाला साकुरची

401/402, 4th Floor, 29 Nakhoda Street, Jay Darshan Premises Co-operative Society Ltd Pydhunie Mumbai : 400 003 Area of 257 Sq.ft Carpet Area of the building situated i New S. No. 1342, C.S No. 1238 of Mandy Division, Assessed by Brihan Mumba Mahanagarpalika B Ward No. 941 is owned by M/s Vinayaka Trading Company through its partners (1) Smt. Veni Raikumar Nair, an (2) Sri. Santhakumar Nair. The said property is being sold through the true and lawfu attornev i e Mr. Raikumar Padmanabhan Nai of the above named partners. The said property is being transferred from M/s Vinayaka Trading Company without any force or influence, to the Purchasers of the said property i.e (1) Mr. Jiyaul Haque Sekh, and (2) Mrs. Sameera Jiyaul Hague Sekh, An person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever i respect to the said property, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, t the undersigned at Qadri & Associate (Advocate & Legal Advisors for the Purchasers located at 265, S.V.P Road Karim Mansion, Shop No.4, Mezanine Floo Opp. Khoja Kabrastan, Mumbai - 400 009 Ph 7448259587 (5pm - 9pm) within Fiftee days from the date of this publication hereo failing which the Sale deed shall be completed, without any reference to sucl claims and the claims if any, shall be deemed to have been given up or waived.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public that the title and interest of the property located at

Advocate Aasiemul Qadri

**PUBLIC NOTICE** erefore, from this Public Notice, to infor the public is hereby given on behalf of r lients 1) MR. SHANTILAL SHAMJIBHA KALSARIA, aged 66 years, 2) MRS MAMTA SHANTILAL KALSARIA, aged 5 years, Indian Inhabitants, owners of th Flat No. MHB/31/B/210, Dahisar Shan

Niketan Co-operative Housing Society Ltd situated at S. N. Dube Marg, Chuna Bhatt Near S.V.P. High School, Dahisar (East Mumbai- 400068 for investigation of title of

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

he schedule property.

FOR the property bearing:- Dahisa Shanti Niketan Co-operative Housing Society Ltd., situated at MHB/31/B/210, S N. Dube Marg, Chuna Bhatti, Near S.V.F 400068, admeasuring 236 Sq.ft. (Build-up Any person claiming any right or interest claim or demand whatsoever in respect of the land property abovementioned in pa r whole in size, by way of sale, mortgage exchange, gift, charge, Trust, maintenance P.O.A., inheritance, lease, licence enancy, lien or otherwise howsoever under any agreement, arrangement or otherwis is hereby requested to notice the same writing with documentary proof thereof the undersigned at his office at the addres rein under given, within 14 (Fourtee Days from the date hereof, failing which will be presumed that the same is waive and the title in respect of the aboves schedule property shall be certified withou taking any cognizance of such claim, if any and the same shall be deemed to hav been waived and/or abandoned to a

itents and purposes.

Sd/- BIPIN M. GUPTA Advocate High Cou Shop No. 11/A, Barkha Apartmeni Merito Estate, Opp. Sammelan Hotel S.V. Road, Dahisar (E), Mumbai-40006

Indian Bank

ALLAHABAD

**इंडियन बँक (ई-अलाहाबाद बँक शाखा) :** इमारत क्र.८६, निजधाम कोहौसो, पंत वालावलकर

विद्यालय समोर,नेहरू नगर, कुर्ला (पुर्व) मुंबई-४०००२४. दूर.: ०२२२५२८१७७१,

ई-मेलः KURLA@INDIANBANK.ĈO.IN

मागणी सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

**श्री. मोहम्मद याकुब रियाझ शेख**ः एलएएच ८३७, ए ते झेड काईट मार्ट, गोल्डन प्लाझा समोर, एस जी बर्वे

विषय : इंडियन बँक (पूर्वीची अलाहाबाद बँक) कुली (पूर्व) शाखा, मुंबई - ४०००२४ यासह तुमचे गृह कर्ब खाते क्र.५०३५६५५४७२४ आणि गृह अधिक खाते क्र.५०४३०९७८७८२,

धोस्वाक्षरी केलेले, **इंडियन बँक, क्षेत्रिय कार्यालय, मुंबई दक्षिण** चे प्राधिकृत अधिकारी, सक्युरीटायझेशन ॲन्ड

कन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत नियक्त केले

२८.०९.२०२२ ते १३.१२.२०२२ पर्यंत

व्याज जमा झाले

46, 464/

१७,५५०/

तसेच थकबाकीर्च

पूर्ण आणि अंतिम निपटारा होईपर्यंत

जमा होणारे व्याज

१६,७३,५२७/-

५,२२<u>,४३</u>२३/

रू.२१,९५,९५०/-तसेच थकबाकीची पूर्ण

आणि अंतिम निपटार

होईपर्यंत जमा होणारे

व्याज.

ोले (यापुढे कायदा म्हणून संदर्भित). तुमच्या विनंतीवरून, बँकिंग व्यवसायादरम्यान, खालील सुविधा मंजूर करण्या

१६,१४,८४

1,08,60

२१,१९,७१

मागणी प्रॉमिसरी नोट रु.१६.१० लाख दि.२९.०९.२०१६ रोजी

८ कर्जदाराची घोषणा - दि.२९.०९.२०१६ रोजी प्रतिज्ञापत्रावर तारण

. दि.२९.०९.२०१६ रोजी मोहम्मदच्या मालकीच्या मालमत्तेबाबत प्रतिज्ञापत्र

. लॉट क्र.४०२, 'बी' विंग, रोझ गार्डन्स, सर्व्हे क्र.१६३/ए भाग आणि २२०, हिस्सा क्र. ५(पी), गाव आसनगार

ा. राहापूर, जिल्हा-ठाणे, पिन ४२१६०४, तुमच्या मालकीच्या येथे दिलेल्या अनुसूचीत दिल्याप्रमाणे. ग्रांचार विनत्या करूनही तुम्ही स्व:ता, तुम्ही सर्वजण आणि प्रत्येक तुम्ही एकत्रितपणे आणि वेगवेगळेपणे संपुर्ण रकम

सेच त्यावरील व्याज भरणा करण्यात कसर केलेली आहे. तसेच देये असलेली संपर्ण रक्कम जमा करण्यात टाळाटा

ैतुमच्याद्वारे देय एकूण थकबाकी ही दिनांक **१३.१२.२०२२** रोजी **रु.२१,९५,९५०/- (रुपये एकवीस लाख** 

**च्याण्णव हजार नऊँशे पन्नास फक्त)** आणि रक्कम जमा होण्याच्या तारखेपर्यंत १३.१२.२०२२ पासून मान्य दर

. विक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००

हणून तुम्हा सर्वांना आणि प्रत्येकी तुम्हाला येथे कळविण्यात येत आहे की, कलम १३(२) अन्वये वितरीत सद

**हजार नऊशे पन्नास फक्त)** आणि रक्कम जमा होण्याच्या तारखेपर्यंत मान्य दराने पुढील व्याज, शुल्क, खर्च जमा करावे

बँकेद्वारा कारवाई केली जाईल. जर सदर सचनेच्या तारखेपासन **६० दिवसांत** तम्ही तमचे संपर्ण दायित्व जमा न केल्या

ग़लील अनुसुचीत नमुद प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात कायद्याचे कलम १३(४) अन्वये बँकेद्वारा त्यांचे सर्व अधिक

सदर सचनेच्या तारखेपासन ६० दिवसांच्या समाप्तीनंतर आणि मागणी पर्तता न केल्यास कायद्यान्वये त्यांचे अधिक

नपया नोंद असावी की, कायद्याच्या कलम १३(१३) च्या तरतुदीनुसार बँकेच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय स

ूचनेच्या तारखेनंतर प्रतिभूत मालमत्तेची (खाली दिलेल्या अनुसुचीत प्रमाणे) विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रक

. ९२ -९२ नमुर करणे आवश्यक आहे की, सदर सूचना ही बँकेकडे उपलब्ध पर्यायांव्यतिरिक्त पुर्वग्रहाशिवाय आहे. कृपया नोंद असावी की, सदर सूचना डीआरटी/डीआरएटी/न्यायालयाचे डीआरटी/आरओ समक्ष आमचे देयके वसुलीकरिता

नपया नोंद असावी की, तुमच्या वृतीने वितरीत व स्थापित कर्ज पत्र व बँक हमी, देण्यात येणारी थकबाकी देयके अंतर्गत

ा पुमचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूती वरील तुमचे अधिकारासह व्यवहाराअंतर्गत सरफायसी कायद्याच्या कला

ालील स्वाक्षरीकर्ता हे बँकेचे प्राधिकृत अधिकार असून सदर सूचना वितरीत करणे व उपरोक्त कलम १३ अन्वये त्यांन

तारण मालमत्ताः फ्लॅट क्र.४०२, 'बी' विंग, रोझ गार्डन्स, सब्हें क्र.१६२/ए भाग आणि २२०, हिस्सा क्र. ५(पी), गाव आसनगाव, ता.शहापुर, जिल्हा-ठाणे, पिन ४२१६०४. फ्लॅटचे क्षेत्रफळ - कारपेट क्षेत्रफळ सुमारे ५४०.० ची. फूट. (५०.१७ ची. मीटर)

मुख्य व्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी, इंडियन बँक

न्यथा सदर कायद्यान्वये तुम्हाला पुढील कोणतीही संदर्भाशिवाय प्रतिभूती हिताच्या अंमलबजावणीचे अधिकारास

ारखेपासून ६० दिवसात **दि.१३.१२.२०२२ रोजी रु.२१,९५,९५०/- (रुपये एकवीस लाख पंच्याण्ण** 

न्वये मुदत कर्जदार म्हणजे एखादी व्यक्ती ज्यास बँकेद्वारा वित्तीय सहाय्य मंजूर झाले आहे किंवा ज्याने बँकेद्वारा मंजूर

३. दि.२५.०१.२०१८ रोजी टायटल डीड जमा केल्याची पष्टी करणारे तारणाचे परक पत्र

. दि.२९.०९.२०१६ रोजी अंडरटेकिंग कम इन्डेम्निटी बाँड

तदर गृह कर्जाचे परतफेडीसाठी खालील मालमत्तेचे तारण/गहाणवटद्वारे प्रतिभूती देण्यात आली होती

. दि.२९.०९.२०१६ रोजी शीर्षक करारनामा जमा केल्याची पष्टी करणारे तारण पत्र



Virchand Solanki, Smt. Neeta R. Solanki, Hitesh R. Solanki & Heena R. Solanki, as the occupant (dated 24/06/1999) as per Possession letter)

Flat No.103, on the 1st floor dated 20/08/2004 issued by Akruti Nirman Ltd. in the name of Ramu Virchand Solanki

3). Original Share certificate No 239 dated \_ issued by Vile parle Shivshakti SRA CHSL

4). Original ID card bearing No. SRA/2012/000967, issued by SRA in the name of Ramu Virchand Solanki. (flat no. 103-Allotted on 30/12/2006 has been misplaced and not traceable yet If the said document is found and if any person is having any rights, title, Interest, claim or demand of any nature whatsoever in respect of abovesaid flat, is hereby required to make the same in writing along with the documentary proof within 15 days from the date of Publication and contact the undersigned.

lotice is hereby given to the general public a arge that MR. SAIYED AHMED HUSSAIN MIYA KADRI and MRS. SHAHENSHAF SAIYED AHMED KADRI, both members o Mira Enclave Co – operative Housing Societ Ltd., having address at Behind Laxmi Park, Nay Nagar, Mira Road (East), Dist. Thane - 40 107, and both were entitled for shares vid Share Certificate No. 55, bearing five share from Nos. 271 to 275 of Rs. 50/- (fifty) each ogether with all rights, title and interest in Fla .503, 'B – Wing', 5 th floor, admeasurin 42.65 sq. meters Built – up area, in the buildin known as 'MIRA ENCLAVE', society known a 'Mira Enclave CHS Ltd', situated at Behin axmi Park, Naya Nagar, Mira Road (East), Dis Thane – 401 107. Mr. SAIYED AHMEI HUSSAIN MIYA KADRI died on 26/10/2013 and Mrs. SHAHENSHAH SAIYED AHMED KADRI died on 30/09/2018, and their lega heirs/legal representatives (i) Mr. Jalaluddir Sayed Ahmed Kadri, (ii) Mr. Kadri Jal lohammed Sayed Ahmed, and (iii) Mr. Kadı Shakil Mohammed Saiyed Ahmed, has applie B – Wing', onto their names.

from the heir or heirs or other claimants objector or objections to the transfer of the sai shares and interest of the deceased members i the capital/property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice, with copies of such document and other proofs in support of his / her / the claims / objections for transfer of shares and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims objections are received within the perio prescribed above, the society shall be free t deal with the shares and interest of th deceased members in the capital/property of the society in such manner as is provided under th bye - laws of the society. The claims objections, if any, received by the society fo transfer of shares and interest of the decease mbers in the capital/property of the societ shall be dealt with in the manner provided unde bye-laws of the society. A copy of th registered bye-laws of the society is available or inspection by the claimants/objectors, in th office of the society/with the Secretary of the the date of publication of the notice till the date

जनता कधीही बळी

### अधिक शिक्षकांची पदे रिक्त ७९५ शाळांवर ४९२ शिक्षकांची आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या पदे रिक्त आहेत. अकराशे शाळां

जिल्हा परिषदेच्या दोन हजार मध्ये विद्यार्थी अधिक तर शिक्षक कमी अशी स्थिती आहे. त्यामुळे आता शाळा व्यवस्थापन समि तीला तशा शाळांवर स्वयंसेवक नेमण्याचा अधिकार आला आहे. त्यातून शिक्षकांची कमतरता भरून काढली जात

सोलापूर, दि. ८ : जिल्ह्यातील

**SVA India Ltd** 

CIN: L51909MH1981PLC281775 Reg. Off: 162 C, 16th Floor, Mittal Tower Nariman Point, Mumbai 400 021 Website: www.svaindia.com Email: cs@svaindia.com

NOTICE

ursuant to Regulation 29 read with Regulation 7 of SEBI (Listing Obligations and Disclosure equirements) Regulations, 2015, notice is reby given that the meeting of the Board of rectors of the Company is scheduled to neld on Thursday. 19th January. 2023 at 01.00 .m. inter alia, to approve the Standalone and onsolidated Unaudited Financial Results of the ompany for the Quarter ended and Nine Nonths ended 31st December, 2022 in addition other Agenda Items.

Please log on to our website <u>www.svaindia.cor</u> or that of the stock exchange <u>www.bseindia.cor</u> or any further information

For SVA India Ltd Place: Mumbai Date: 07<sup>th</sup> January , 2023

### **NOTICE**

Notice is hereby given that the share certificates No(s) 2008347 for 944 shares pearing distinctive No(s) 2994137 - 2995080 standing in the name(s) of Late Hanse Sushilkant Jtly with Sushilkan Purshotamdas in the books of M/s Mahindra & Mahindra Limited, has/have een lost/misplaced/destroyed and th advertiser has/have applied to the Company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof. Any person(s) who has/have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the Company's Registrars and Transfer Agents viz KFin Technologies Limited Corporate Registry Selenium, Tower- B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad-500032.Ph No. 18003454001 Fax No.40 6716 1653 within 15 days fror he date of this notice failing which the Company will proceed to issue duplicat share certificate(s) in respect of the Said

Name(s) of the Legal Heir &

Manne(s) of the Legal Heir & Applicant Uma Shushilkant Shah Address:-Gokul Niwas, 2nd Floor, Flat No.6, 5, Dr.N.A.Purandare Marg, Grant Road, Mumbai:-400007. Date: 08.01.2023

आता शाळा व्यवस्थापन समितीला तशा शाळांवर स्वयंसेवक नेमण्याचा अधिकार आहे. राज्यातील ५९ हजार जिल्हा परिषद शाळांमध्ये ३७ हजारांहुन वाढूनही शिक्षकांअभावी गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला. खासगी शाळांशी र-पर्धा करताना जिल्हा परिषदेच्या काही शाळा देखील

> सार्वजनिकु न्यास नों दणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई ४०० ०३०.

चौकशीची जाहीर नोटीस एस आर एन क्रमांक : GBR/32024/18/22 अर्ज क्रमांक : ACC/X/2811/2022 सार्वजनिक न्यासाचे नाव : AAVA FOUNDATION

न्यासाचा पत्ता : 200 2nd Floor, Himalaya House, Ramabai Ambedkar Road. Crawford Market, Mumba अर्जदारः Cyrus Dastur

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की. सहाय्यक धर्मादाय आयुक्त् बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेला अर्ज यासबधी महाराष्ट सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मद्यावर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जगम मिळकत

रोख रु. १००१/- मात्र (अक्षरी रुपये एक हजार एक मात्र) ब) स्थावर मिळकतः निरक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस देवसाचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मेळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकाली-बाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०५/०१/२०२३ रोजी दिली.



अधिक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बंद कराव्या लागल्या आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ढोन शाळा शिक्षक नसल्याने विद्यार्थी कमी झाले आणि शेवटी त्या बंद कराव्या लागल्या आहेत.

### **PUBLIC NOTICE** LOSS OF AGREEMENT

Notice is hereby given that MRS.
ANITA ASHOKKUMAR JAIN AND MR. ASHOKKUMAR SHESHMAL JAIN hav host/misplaced, the under noted agreement of their Flat No. 9 in NEW MAHAVIR PRAKASH Co-operative Housing Society Ltd, Plot No. 353-B/29-30, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai – 400 077.

Original Aggreement between the BUILDER [Seller] and MR. ANILKUMAR KANTILAL SHAH [Purchaser].
The existing owners of the said Flat MRS. ANITA ASHOKKUMAR JAIN AND

MR. ASHOKKUMAR SHESHMAL JAIN have decided to sell their said Flat. If an person has claim in, upon or against the aforesaid lost agreement of Flat No. 9 by way of sale, mortgage, charge, lease, or way to sale, miorgage, draige, lease, so license or claiming any right or interest for any reason or purpose of any nature, the same may be submitted in writing along with requisite proof within 14(Fourteen) days from the date of the publication of this public notice to Advocate Dhruvin J. Mod having address at Office No. C-15, Ground Floor, Kailas Plaza, Near Odeon Cinema, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai – 400 077. If no claim is eceived as above, then the said existing owners shall proceed to sell the said Flat as if there is no claim of any person of any nature against the said property.

Advocate Dhruvin J. Modi

### जाहीर सूचना

ुबेदा उमर मुल्ला या अल-सफा को-ऑपरेटिव्ह हौसिं नायटी लि.. पत्ता: मिळत नगर, अंधेरी पश्चिम, मंबई ०००५३ या सोसायटीच्या सदस्या आहेत सोसायटीच्या डमारतीमधील फ्लॅट क्र.ए-१/३०४ च्या धारव नाहेत, यांचे कोणतेही वारसदार न नेमता ३०.११.२०२१ रोजी निधन झाले.

गोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत प्यत सभामदाच्या मदा शेअर्म व हितसंबंधाचे हस्तांता ोण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणा ांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्य वनेच्या प्रसिध्दीपासून दिवसांत सोसायटीच्या भांडवल . ळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्य पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसा

विण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी . अपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार क न्नोसायटी मोकळी असेल.

कोणा व्यक्तीस दावा/आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसात खालील पत्त्याव कळवावे. जर सदर कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त झाल्यास आवश्यक दस्तावेजांच्या पडताळणीनंतर मठ ायदेशीर वारसदाराच्या नावे सदर शेअर्स हस्तांतर कर

प्रोसायटी मृक्त असेल. दावा/आक्षेपकरिता पत्रव्यवहार पत्ता

वकील शेख मेहबुब दुकान क्र.१, मोहम्मद हुसेन चाळ, सेन्ट मॅरी हाय स्कूलजवळ, जोगेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६०.

दिनांक: ९/१/२०२३

## जाहिर सूचना

येथे सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, **गृह लक्ष्मी निवास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.**, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था, नोंदणी क्रमांक बीओएम/डब्ल्यूआर/एचएसजी(टीसी)१०५८५/१९९९-२००० दिनांक ०५.१०.१९९९, त्यांचा र्गोदणीकृत कार्यालयाचा पत्ता कस्तुरबा क्रॉस रोड नं.८, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०००६६ (यापुढे सदर सोसायटी म्हणून संदर्भित) चे मालक आहे आणि खाली दिलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या मालमत्तेच्या संदर्भात हक, शीर्षक आणि स्वारस्य आहे. दिनांक २७.१२.२०२१ च्या करारनामाच्या आधारे, बोरिवली २ येथील हमी उपनिबंधकाकडे अनुक्रमांक बीआरएल-२-९७२-२०२२ दिनांक २४.०१.२०२२ अंतर्गत नोंदणीकृत आणि मे. लक्ष्मी एंटरप्रायझेस पहिल्या भागाचा (यापुढे पुष्टी करणारा पक्ष/विकासक म्हणून संदर्भित), दुसऱ्या भागाचा रोहित मनसुखलाल मेहता आणि इतर (यापुढे जमीन मालक/विक्रेते म्हणून संदर्भित) आणि येथे सोसायटी, (त्यानंतर सोसायटी म्हणून संदर्भित) इतर भागाच्या, विकसकाच्या संमतीने विक्रेत्यांनी अटी व शर्तींवर सोसायटीच्या बाजूने आणि लिखित अनुसूचीमध्ये र्णन केलेली मालमत्ता पूर्णपणे हस्तांतरित केली आहे, त्यात अधिक विशेषतः उल्लेख केला आहे नियुक्त केली आहे आणि दिली आहे. आम्हाला पुढे सूचित करण्यात आले आहे की, सोसायटीच्या नोंदीनुसार टेबलमध्ये नमूद केलेले उपस्थित सदस्य खालीलप्रमाणे आहेत: -

अ. क्र.	विंग	जुना फ्लॅट क्र.	विद्यमान सदस्यांची नावे	जुना कारपेट क्षेत्र	भाग प्रमाणपत्र क्र.	विशिष्ट संख्या क्र.
٤.	ए	०१	श्री. भरत मगनलाल घेलानी	४२८	०१	०१ ते १५
٦.	ए	०२	श्री. विकास धनपतराज पुनमिया जैन	५३९	०२	०६ ते १०
₹.	ए	60	श्री. कनुभाई हरिलाल पंड्या	५४५	03	११ ते १५
٧.	ए	૦५	श्री. रजनीकांत भिकालाल मेहता	४५५	٥8	१६ ते २०
۷.	ए	०६	श्रीमती कीर्ति प्रभुदास रूपारेलिया, श्री. प्रभुदास व्रजलाल रूपारेलिया	५११	૦५	२१ ते २५
ξ.	ए	00	श्रीमती उर्मिला राजेंद्र देसाई	५३६	०६	२६ ते ३०
৩.	ए	٥٥	श्रीमती भानुबेन देवीलाल शाह (जैन), श्री.अभय देवीलाल शाह (जैन)	४२७	०७	३१-३५
۷.	ए	०८-ए	श्री. किशोर बस्तीमल जैन, श्रीमती शिल्पा किशोर जैन	३३५	०८	३६-४०
۹.	ए	०९	श्री. प्रवीन भगवती लाल जैन, श्री. प्रिंस भगवती लाल जैन	६५३	०९	४१-४५
१०.	ए	१०	श्री. प्रवीण भगवती लाल जैन, श्री. नरेंद्र भगवती लाल जैन	५४३	१०	४६-५०
११.	ए	११	श्री.जगन्नाथ रामदीन गोसाई	३१२	११	५१-५५
१२.	बी	०१	कुमारी धनशी उमेश पारकर, श्री.चिराग चंद्रकांत घेलानी	३६७	१२	५६-६०
१३.	बी	०२	श्री.चंद्रकांत खेतशीभाई घेलानी	२३७	१३	६१-६५
१४.	बी	٥३	श्री.रश्मिन लालूभाई पांचाळ	800	१४	६६-७०
१५.	बी	٥8	श्रीमती गीतादेवी ओमप्रकाश अग्रवाल, श्रीमती मीतिका योगेश अग्रवाल	३८३	१५	७१-७५
१६.	बी	૦५	श्री. अभय देवीलाल शाह (जैन), श्रीमती भानुबेन देवीलाल शाह (जैन)	३९२	१६	७६-८०
१७.	बी	०६	श्री. अभय देवीलाल शाह (जैन), श्रीमती भानुबेन देवीलाल शाह (जैन)	३६७	१७	८१-८५
१८.	बी	00	श्री. हेमंत चुन्नीलाल व्यास, श्रीमती ज्योति हेमंत व्यास	३९६	१८	८६-९०
१९.	सी	٥٥	श्री. विजय मथुरादास धानक, श्री.महेश मथुरादास धानक	३७५	१९	९१-९५
२०.	ए	०१	श्री. राजकुमार ओमप्रकाश अग्रवाल, श्रीमती अनीता राजकुमार अग्रवाल	४२३	२०	९६-१००
२१.	ए	एस-१	श्री. प्रफुल्ल जी सावंत	232	२१	१०१-१०५
२२.	ए	एस-२	श्री.धनपतराज हस्तीमलजी पुनमिया जैन	२२७	22	१०६-११०
२३.	ए	एस-३	श्री.धनपतराज हस्तीमलजी पुनमिया जैन	228	२३	१११-११५
२४.	ए	एस-४	श्री.धनपतराज हस्तीमलजी पुनमिया जैन	२२७	२४	११६-१२०
२५.	ए	एस-५	श्री.विकास धनपतराज पुनमिया जैन	२२०	२५	१२१-१२५
२६.	ए	एस-६	श्रीमती जमकुबेन शांतिलाल कोठारी, श्री. शांतिलाल रोशनलाल कोठारी	२२१	२६	१२६-१३०
२७.	ए	एस-७	दि सारस्वत को-ऑप. बँक लिमिटेड	२५५	२७	१३१-१३५
२८.	ए	एस-८	दि सारस्वत को-ऑप. बँक लिमिटेड	२२९	२८	१३६-१४०
२९.	ए	एस-९	दि सारस्वत को-ऑप. बँक लिमिटेड	२५०	२९	१४१-१४५
३०.	ए	एस-१०	दि सारस्वत को-ऑप. बँक लिमिटेड	१६३	30	१४६-१५०
३१.	ए	एस-११	श्री. केशव कांजीभाई चावड़ा	83	38	१५१-१५५

आम्हाला पुढे कळवण्यात आले आहे की उक्त सोसायटीने या मालमत्तेच्या संदर्भात कोणतेही तारण, धारणाधिकार, शुल्क आणि/किंवा इतर कोणताही बोजा/किंवा इतर कोणताही ततीय पक्ष तयार केलेला नाही.

गह लक्ष्मी निवास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, आमचे अशिल नविश रियल्टी यांना सदर मालमत्तेच्या सदर्भात पनर्विकासाचे अधिकार देण्यास मुख्यत्वे पहमती दर्शवली आहे आणि त्यानुसार आम्ही या मालमत्तेच्या संदर्भात शीर्षक आणि संबंधित वैयक्तिक सदस्य आणि फ्लॅट खरेदीदाराची शीर्षकाची चौकशी करत कोणतीही व्यक्ती. कंपनी, फर्म, व्यक्ती असोसिएशन, सार्वजनिक किंवा खाजगी टस्ट, किंवा व्यक्ती किंवा व्यक्तींची कोणतीही असोसिएशन किंवा कोणत्याही अधिकार,

शीर्षक व्याज असणे आणि/किंवा दावा करणे येथे स्पष्टपणे नोंदवले गेले आहे त्याशिवाय इतर कोणतीही संस्था असल्यास आणि/किंवा विक्री, देवाणघेवाण. असाइनमेंट, भेट, गहाणखत, ट्रस्ट, वारसा, ताबा, मृत्युपत्र, देखभाल, धारणाधिकार, वारसा, भाडेपट्टा, भाडेकरू, परवाना याद्वारे उक्त मालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर किंवा त्यावर दावा करणे, लिस पेंडेंस, कस्टोडिया लेजिस, सुखभोग या अन्यथा, किंवा इतर कोणतेही अधिकार किंवा इतर कोणतेही स्वारस्य, अशा दाव्याची सूचना, त्यात दाव्याचे किंवा व्याजाचे स्वरूप आणि ते ओळखण्यासाठी पुरेसे इतर तपशील तसेच संबंधित कागदपत्रांच्या प्रती, जर असतील तर, अशा समर्थनार्थ दावा किंवा व्याज आमच्या कार्यालयात परिसर क्रमांक ०४, पहिला मजला, गोराई सांगली सहयोग को–ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लि., गोराई रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९१, येथे या सूचनेचे पहिले प्रकाशनाच्या **१४ दिवसांच्या आत** दाखल करणे आवश्यक आहे.

उपरोक्त कालावधीत आम्हाला अशी कोणतीही नोटीस न मिळाल्यास, येथे नोंदवलेल्या तथ्यांवर आधारित उक्त मालमत्तेचे सदर सोसायटीचे शीर्षक स्पष्ट, विक्रीयोग्य आणि सर्व भारापासून मुक्त आहे किंवा कोणत्याही परिस्थितीत, आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदार न राहता समाजाला आवश्यक शीर्षक प्रमाणपत्र जारी करणार आहोत द्मवे धारकांनी, जर असेल तर, अशा परिस्थितीत ते माफ केले आहेत/केले आहेत.असे गृहित धरले जाईल.

## वर संदर्भित अनुसूची :

जमीन सी.टी.एस. क्र. ४१ए, मुंबईच्या आर/सी वॉर्डच्या टाउन प्लॅनिंग योजना-२ चा अंतिम भूखंड क्रमांक २३ (भाग) ९५७.९० चौ. मीटर किंवा त्याबाबत भविष्यात उद्भव् शकणाऱ्या इतर फायद्यांसह महसूल गाव - कान्हेरी, तालुका - बोरिवली नोंदणी जिल्ह्यातील आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील उपजिल्हा तसेच गृह लक्ष्मी निवास को -ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. च्या नावाने उभी असलेली इमारत, कस्तुरबा क्रॉस रोड नं.

> दक्षिणेकडे वा त्या दिशेने: सीटीएस क्र. ४० उत्तरेकडे वा त्या दिशेने: सीटीएस क्र.३७ पूर्वेकडे वा त्या दिशेने: सीटीएस क्र.३९

प्राइम लेजेमकरिना सही/

ठिकाण: मुंबई

्, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०००६६ येथे स्थित आणि चतुसिमा पुढीलप्रमाणे :-पश्चिमेकडे वा त्या दिशेने: कस्तुरबा रोड क्र. ८

दिनांक: ०९ जानेवारी २०२३

वकील उच्च न्यायालय

## मंगळवेढाच्या शिरपेचात मानाचा तुरा सोलापूर, दि.८ : दलित मित्र कदम गुरूजी शास्त्र म हाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कदम यांच्या मंगळवेढा

धातू संशोधनाचे पेटंट मिळाल्यामुळे

माईन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला रूदेनियम या धातूचे पेटंट २० वर्षासाठी पेटंट कार्यालयाकडून मि ळाले. यापूर्वी त्यांना प्लॅटेनियम चे पेटंट मिळाले होते. सलग दुसऱ्यांदा धातू संशोधनाचे पेटंट मिळाल्यामुळे मंगळवेढाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गेल्या अनेक वर्षापासून सोने व प्लॅटेनियम च्या संशोधनासाठी मंगळवेढा माईन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून डॉ.सुभाष कदम हे सातत्याने प्रयत्नशील आहेत त्यांच्या प्रयत्नाला गेल्या २० वर्षानंतर यश आले. त्यामध्ये प्लॅटेनियम या धातूची खाण आपल्या देशात नसल्यामुळे हा धातू रशिया किंवा आफ्रिकेतून आयात करावा लागला.

पडणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. PUBLIC NOTICE Notice is hereby given on behalf of my client MR. RAMU VIRCHAND SOLANKI that, He

is the owner of Flat no. 103, Shiv Sakti CHS, Bldg No. B/3, Shardhanand Road, Vile Parle (E), Mumbai- 400057, 1). Original Agreement dated 24/06/1999 executed betweer Ashram Co Op Hsg Soc Proposed) and Akruti Nirman Pvt Ltd. As the Builders and Mr. Ramu

2). Original Possession letter for

Advocate S. K. Pandey Add:Chamber No. 4, Mangalma Karyalay, Opp. Bandra Court, A. K Marg, Bandra (E), Mumbai-400051.

PUBLIC NOTICE

for membership of the society and for the ransfer of shares and interest of Flat No. 503 The society hereby invites claims or objection

For and on denat or,
Mira Enclave Co – operative
Housing Society Ltd.
Place: Mira Road (E), Thane
Date: 09/01/2023 Hon. Secretary/Chairman

इंडियन बैंक

मार्ग, जागती नगर, कर्ला पर्व, मंबई - ४०००२४.

मर्यादा व

१७,०१,४०

त्र्याज-७.३५%

त्र्याज-७.४०%

२२,०१,४००

तुम्ही दिलेल्या प्रत्येक सुविधेकरिता खालील दस्तावेज निष्पादित केले आहेत.

. दि.२८.०९.२०१६ च्या मंजुरीची पोचपावती

. दि.२५.०१.२०१८ च्या मंजुरीची पोचपावती

२८.०९.२०२२ पासून नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे.

सदर वित्तीय सहाय्यताकरिता प्रतिभूती म्हणून तारण निष्पादित किंवा हमी दिलेली आहे.

पराकेरिता प्रतिभूत मालेमत्तेचा ताबा घेण्याची आवश्यक कारवाई बँकेकडून केली जाईल

गलेला सर्व खर्च असे संपुर्ण दायित्व तुम्ही भरणा करावे असे बँकेला अधिकार आहेत.

नयदेशीर प्रक्रिया करण्याचे बँकेच्या अधिकाराच्या व्यतिरिक्त आहे.

३(८) आणि त्यातील नियमाअंतर्गत तरतुदी उपलब्ध आहेत.

**अनुसुची** ातिभूती हित असलेल्या मालमत्तेचे विशिष्ट तपशील खालीलप्रमाणे नमुद

ढील व्याज, शुल्क, खर्च इत्यादी मिळून एकत्रित आहे.

मलात आणले जातील

ठिकाण: मुंबई दिनांकः ०९.०१.२०२३

पॉवर ऑफ ॲटर्नी दि.२९.०९.२०१६

नाली आणि तुम्ही त्याचा लाभ घेतल

अ. सुविधेचे स्वरूप क्र. कर्ज खाते क्र.

गृह कर्ज ५०३५६५५४७२४

गृह कर्ज अधिक

५०४३०९७८७८२

एकूण

सुविधेचे स्वरुप

. गधिक

**FINANCIAL EXPRESS** 

# BIG SECTORS SLIP ON THEIR GOALS

# **Asset monetisation** at a slow pace

PRASANTA SAHU New Delhi, January 8

**AFTER ACHIEVING THE tar**get for the first year rather comfortably, the Centre's ambitious National Monetisation Pipeline (NMP) may miss the goal in FY23 by a wide margin as the railways, telecom and petroleum sector slip on their goals.

As against the FY23 NMP target to generate ₹1.62 trillion in revenues and investments, officials indicted that the shortfall could be about ₹50,000 crore. Railways, which is the biggest component of the ₹6 trillion NMP in the four years through FY25, telecom and petroleum sectors are seen the worst performers while mining would be doing the heavy lifting

for the second consecutive year. "With the end-of-the-year position not looking good, the railways' target has been reduced to about ₹30,000 crore for FY23 from₹57,222 crore while the target for "coal and other mining" have been increased to about ₹37,500 crore from ₹6,060 crore," an official told FE.

Coal and other mining had yielded upfront revenues and capex to the tune of ₹58,000 crore in FY22 against the target of ₹ 3,394 crore. In FY23 also, the actual achievement of the

## NOTICE

NOTICE is hereby given that the Certificates bearing no 935 Folio no D00757 for Equity 308 shares face value Rs. 10/- Distinctive No. 757167 to 757320 and 8659482 to 8659635 of ABBOTT INDIA LTD standing in the name of Mak Shiavax Dhanbhoora has/have been lost or mislaid and the undersigned has applied to the Company to issue duplicate certificates for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge, such claim with the Company at its Registered Office. ABBOTT INDIA LTD, 3 - 4 CORPORATE PARK, SION - TROMBAY ROAD MUMBAI - 400071, within one month from this date else the company will proceed to issue duplicate certificate.

Date: 09/01/2023 Name of the shareholder

₹1.62 trn FY23 monetisation target by way of upfront revenues and capex

₹37,500 cr Revised target for coal mines and

other mines blocks monetisation as against original target of ₹6,060 cr: actuals may be even higher

coal and other mines monetisa-

tion by way of revenues in

upfront premium, annual royal-

ties and investment by private

players are expected to be higher

than the revised target. Finance

minister Nirmala Sitharaman

has asked officers to find out

from different ministries how

much they would achieve and

whether the shortfalls would

covered next year or not and the

reasons for not meeting tar-

gets.Lastyear,a sum of about ₹1

trillion was raised through the

monetisation route as against

the target of ₹88,200 crore

crore via monetisation through

redevelopment of one railway

station and some railway

Railways collected just ₹800

thanks to mining sector.

track, among others in FY23. But, it has achieved little so far.

~₹30.000 cr

Garnered through asset

monetisation in Apr-Dec of FY23

₹30,000 cr

original target of ₹57,222 cr;

₹20,180 cr

may be missed too

revised goal likely to be missed

Target for telecom sector, this

Trimmed target for

railways as against

₹20,180 crore, the department of telecom has not been able to monetise any of the telecom assets so far and doubts have emerged if it could achieve anything. The original plan was to mobilise ₹15,780 crore by inviting private investors to bid for Bharat Broadband Network's 300,000 km of optical fibre networks to upgrade, operate and maintain across the country, including

colonies in the last fiscal year as against the target of ₹17,810 crore.According to the NMP, railways need to monetise 120 stations, 30 trains and 1,400 km

As against the target of

# Would have benefitted if I had finished college: Gautam Adani

PRESS TRUST OF INDIA New Delhi, January 8

**HE DROPPED OUT** of formal educationattheageof16in1978 totakea train to Mumbai to tryhis luck and three years later made his first killing -- a Rs 10,000 commission doing a diamond trade with a Japanese buyer. That marked the beginning of the entrepreneurial journey of Gautam Adani, now Asia's richest man. He, however, regrets not finishing college, saying early experiences made him wise but formal education rapidly expands one's knowledge.

Speaking at the 75th year celebrations of Vidya Mandir Trust Palanpur in Gujarat, Adani recounted his phenomenal journey that has made his group the world's largest solar power company, largest airport and sea port operator in India, nation's largest integrated energy player, country's second largest cement manufacturer

and a conglomerate with market capitalisation of over USD 225 billion -- all in a span of four-and-a-half decades.

While the dry and tough living conditions of Gujarat's Banaskantha shaped his social behaviour, his father's involvement in what is now known as 'forward trades' gave him the initial learning. After leaving Banaskantha, Adani moved to Ahmedabad where he spent 4 years completing secondary education. "I was just 16 years old when I chose to give up my education and move to Mumbai," he said. "In this context, a question

I often get asked is - why did I move to Mumbai and not work with my family? As many youngsters in the audience would agree, the optimism and desire for independence of a teenage boy is hard to contain. All I knew was that - I wanted to do something different - and do it on my

own." He bought a train ticket and boarded the Gujarat Mail to Mumbai with not much in his pocket.

"Once in Mumbai, my cousin Prakashbhai Desai enrolled me at Mahendra brothers, where I started to learn to assort diamonds. I quickly picked up the business and after working at Mahendra brothers for about 3 years, I left to start my own brokerage in diamond trading at Zaveri Bazar," he said. "I still recall the day I did my first trade with a Japanese buyer. I made a commission of ₹10,000."

"Another question I often get is if I have any regrets that I did not go to college. Reflecting on my life and the different turns it took, I - now - do believe that I would have benefitted if I had finished college. While my early experiences made me wise, I now realize that formal education rapidly expands one's knowledge," said Adani, who largely spoke in Gujarati, with a sprinkling of English.

"To acquire wisdom, one must experience but to acquire knowledge, one must study," he added. These, he said, are complementary."And although I will never really know, I do reflect at times that the expansion in my abilities may have been faster had I gone to college." Adani, 60, started off as a trader and has been on a rapid diversification spree, expanding an empire centered on ports and coal mining to include airports, data centers and cement as well as green energy.

"First-generation entrepreneurs mostly start with a unique advantage - the advantage of having nothing to lose. This belief is their strength. In my own mind, this was liberating. I had no legacy to follow but I had the opportunity to create a legacy.

"I had nothing to prove to anybody - but had an opportunity to prove to my own self that I could rise. I had nothing to risk by jumping into uncharted waters. I had no expectations to fulfil except those of my own. These beliefs became a part of me, he said. Adani said when he turned 19, he was called back by his elder brother Mahasukhbhai to help run a smallscale PVC film factory the family had acquired at Ahmedabad.

Place: Mumbai Maki Shiavax Dhanbhoora

financialexp.epapr.in

## PUBLIC NOTICE his is to inform the general public that my clier Mr.Ameer azad intends to purchase the property described in the Schedule here under. In the event of whatsoever nature by any person or any interested person in the schedule Property, such objections if an

shall be lodged with the address mentioned hereunder within 15 days from the date of the publication of this public notice if no objections are received within 1: days of the publication of this public notice it shall be deemed that there is no objection for sale of the schedule property to my client SCHEDULE PROPERTY All that piece and parcel of the immovable propert bearing 376 (old No 277, 278 and 280), Avenue Road

Bengaluru-560002, measuring East to west: 65 fee and North to South: 45 feet in all total measuring 2925 Sq.ft and bounded on the EAST BY: Municipal Drain and Road, WEST BY Avenue Road, NORTH BY: Property belonging to Purshotham Das, SOUTH BY: Property belonging to New Bombay Chandra Bhavan.

> B.S.MANJUNATH, Advocate M/s. Suo Associates LLP, No.6, Ground Floor, Opp: HIG 233, 1st Main, Dollors Colony, RMV 2nd Stage, BENGALURU- 560 094 Phone No: 9845022896, e-Mail: sucassociatesIp@gmail.com



NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 19th January, 2023 at 01.00 p.m. inter alia, to approve the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended and Nine Months ended 31" December, 2022 in addition to other Agenda Items. Yease log on to our website www.svaindia.com

or that of the stock exchange www.bseindia.com or any further information. For SVA India Ltd

CFO

Place: Mumbai Date: 07° January, 2023

PARALLAX FORM NO. URC.2

ADVERTISEMENT GIVING NOTICE ABOUT REGISTRATION UNDER PART I OF CHAPTER XXI [PURSUANT TO SECTION 374(B) OF THE COMPANIES ACT, 2013 AND RULE 4(1) OF THE COMPANIES (AUTHORISED TO REGISTER) RULES, 2014] Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of

section 366 of the Companies Act, 2013, an application has been made to the Registrar at Mumbai, that Parallax Labs LLP, a business entity may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.

The principal objects of the company are as follows: To carry on

- the business of providing end to end services in Virtual and Augmented Reality Solutions and all other activities related thereto and to do research and development in the same technology in collaboration with various educational institutes in
- A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at FLOOR-3, PLOT-25, 8, VAIKUNTTH, N S MANKIKAR MARG, CHUNABHATTI, SION (E), MUMBAI City Maharashtra 400022.
- Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Mumbai, 100 Everest Building, Marine Drive, Mumbai, MH, 400002, within twenty-one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Mr Arijit Deb

E: arijit.deb@cii.in

M: 8447289996

Mr Prayas Rana

E: prayas.rana@cii.in

M: 9911994230

Ms Shweta Sreeju

E: shweta.sreeju@cii.in

M: 9049930775

Ms Sony Jacob

E: sony.jacob@cii.in

M: 9582432255

Date:- 09/01/2023 Location: - Mumbai

Names of Applicant: Krupalu Hitesh Mehta Neha Sunil Thakkar





